

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण प्रांत



जा.क्र.कडोमण/नगरि/वाप.कुवि/२०१६-१८/४७  
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण  
दिनांक : -२०१६/२०१६

(बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र )

श्री/श्रीमती— श्री.भगवान आत्माराम भोईर व इतर

कुलमुखत्वारपत्रक:- श्री.प्रभाकर बी.भोईर व इतर

वास्तुशिल्पकार— श्री.संतोष मदन, कल्याण.

स्ट्रक्चरल इंजिनिअर— मे. जनोहर पाटील अँण्ड असो.

विषय:- स.न. ३४ हिन. १ मौजे— तिसगाव ता.कल्याण (पु).या भुखंडावर बांधकाम परवानगीच्या मंजूरीबाबत.

संदर्भ:- १) आपला दि. १६/०८/२०१६ गेजीचा श्री.संतोष मदन, (वास्त.) याचे मार्फत सादर केलेला अर्ज.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार. स.न. ३४ हिन. १ मौजे—तिसगाव मध्ये १६२०.०० चौ.मी. क्षेत्राच्या भुखंडावर १८२५.६४ चौ.मी. क्षेत्राच्या भुखंडाचा विकास करावयास मुंबई प्रातिक महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी केलेल्या दि. १६/०८/२०१६ च्या अर्जास अनुसरून पुढील शातीस अधिन गहन तुमच्या मालकीच्या जागेत हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाण रहिवास इमारतीच्या जोत्याच्या क्षेत्रापवृत्त बांधकामाबाबत, 'बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र' देण्यात येत आहे. इमारतीच्या व जागेच्या मालकी हक्कासांदर्भात कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आण जबाबदार रहाल या अटीवर हे समतीपत्र देण्यात येत आहे.

**इमारत — स्टिल + पहिला मजला ते बारावा मजला (पै) (रहिवास)**

संहाच्यक रांगालक्षण

एक एक कल्याण डोंबिवली महानगरपालिका


- १) हे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिल्याचे तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षांसाठी मंजूरीपत्राचे नूतनीकरण मुदत संपूर्णयााशी करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किंवा नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- २) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक गहतील.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आशी महापालिका कार्यालयास लेण्यां कदविण्यात यावे.
- ४) ही परवानगी आपल्या मालकीच्या कल्जातील जमीनीव्यतिरिक्त अन्य जमीनीवर बांधकाम/विकास करण्यास हक्क देत नाही
- ५) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे आणि वालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.
- ६) वाडेभिंत व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकारचे, मंजूर नकाशाप्रमाणे वाडेभिंतीचे व जोत्याचे बांधकाम केल्या— बाबतचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे, व ते या कार्यालयाकडून तपासून घेऊन "जोता पूर्णत्वाचा दाखल" घेण्यात यावा व त्यानंतरच युद्धील बांधकाम करण्यात यावे.
- ७) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करु नये, तसे केल्याचे आढळून आल्यास मदरचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल.
- ८) इमारतीच्या बांधकामाच्या मुरक्किततेची (स्ट्रक्चरल सेफटी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद यांचेवर राहिल.
- ९) नकाशात दाखविलेल्या गाळ्यांच्या संरुपेमध्ये व नियोजनामध्ये पूर्वपरवानगीशिवाय बदल करू नये तसेच पर्याटन्या हददीत इमारती भोवती मोकळ्या सोडावयाच्या जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
- १०) नागरी जमीन कमाल भर्यादा अधिनियम १९७६ मध्यील तरतुदी प्रमाणे जागा बांधित होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर राहिल.
- ११) भुखंडाकडे जाण्या—येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित गम्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे जाणाच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- १२) जागेत जूने भाडेकरू असल्यास त्याच्याबाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरू यामध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे नियकरण मालकाने करणे आवश्यक राहिल.
- १३) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.
- १४) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग, (क.डो.म.पा.)च्या परवानगीशिवाय वळवू अथवा बंद करू नये.

(क.मा.प.)

- १५) सदर प्रकरणी चुकीची व अपूर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द समजण्यात येईल.
- १६) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक गहील व त्याकीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भगवी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्याठीकाणी स्वखचने वाहून टाकणे बंधनकारक गहील.
- १७) प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महानगरपालिकेकडून उपलब्धतेनुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलबाहिनी क.डॉ.म.पा.च्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार स्वखचने टाकणे आवश्यक गहील.
- १८) सदर जागेत बांधकाम करण्यावाबतचा पूर्वीचा परवाना असेल तर तो या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.
- १९) गटागचे व पावसांच्या पाण्याचा निचरा होणेकरिता महानगरपालिकेच्या गटागस जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटार बांधावीत तसेच बांधकामासाठी नव्याचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संवैधितांनी स्वतः बांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- २०) नकाशात रस्तारूढीकरणाखाली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रस्ते, सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल, तसेच भविष्यात रस्ता फुंडीकरणासाठी जागा लागल्यास ती क.डॉ.म.पा.स. विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.
- २१) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा यांची प्रस्तावीत नकाशाप्रमाणे जागेवर आखणी तानि.भू.अ. याचे मार्फत करून घ्यावी व त्याचंकडील प्रमाणीत मोजणी नकाशाची प्रत बांधकाम प्रमाणपत्र दिल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत सादर करावी.
- २२) भूखंडातील विकास योजना रस्ते क.डॉ.म.पा.न्या सार्व.बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खडीकरण व गटार विकसित करून क.डॉ.म.पा.लिकेस विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २३) भूखंडातील आरक्षित भाग भरणी करून व वाढेभिंतीचे बांधकाम करून रितसर कराऱ्यामा व खारेदीखातासह क.डॉ.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २४) जलनि.सारण विभाग व मलनि.सारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डॉ.म.पा. याचे कडील ना-हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करावा.
- २५) जागेच्या मालकी हक्कावाबत काही वाद असल्यास अश्वा निर्माण झाल्यास त्याचे संपूर्ण निगकरण करण्याची जबाबदारी आपली गहील.
- २६) वरीलप्रमाणे सर्व ना-हरकत दाखल्यांनुसार इमारतीचे नकाशात फेरबदल करणे आपणांवर बंधनकारक गहील.
- २७) नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त राहणेसाठी उपयोग करावा.
- २८) भूखंडाचा पोहोच रस्ता पक्क्या स्वरूपांत तयार केल्यास्त्रेगीज वापर परवाना मिळणार नाही.
- २९) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरु करात येणार नाही. बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तूशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितमर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
- ३०) ओल्या व सुक्क्या कच-यासाठी स्वतंत्र कचगुंड्याची व्यवस्था करावी.
- ३१) कल्याण डोविवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सीरउर्जा उपकरणे बसवणे आवश्यक आहे.
- ३२) ऐव वॉटर हार्वेस्टिंगवाबत मा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाकडून निर्देश घेऊन त्याप्रमाणे अंमलवजावणी करणे आपणांवर बंधनकारक गहील.
- ३३) प्रत्यक्ष जागेवर इमारतीचे बांधकाम चालू करणेपूर्वी बांधकाम मंजूरीचा फलक लावणे आपणांवर बंधनकारक गहील.
- ३४) पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सुधारणा होईपर्यंत महानगरपालिकेची गहणार नाही.
- ३५) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी 'उद्यान' विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणांवर बंधनकारक गहील.
- ३६) नियोजित १,८,०० मी. रुद रस्त्यामुळे व आरक्षण क्र. ४३२ उद्यान यामुळे बाधीत झालेले क्षेत्र जोता पूर्णत्वाचा दाखला घेण्यापूर्वी महापालिकेस हस्तांतरीत करणे बंधनकारक राहिल.

इशारा:- मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदी नुसार दखलपात्र गुन्ह्यास पात्र राहाल.



  
सहाय्यक सचालक (क.वि.)  
कल्याण डोविवली महापालिका, कल्याण.

④

- १) उप आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग, क.डॉ.म.पा.कल्याण.
- २) करनिर्धारिक व संकलक, क.डॉ.म.पा.कल्याण.
- ३) विद्युत विभाग, क.डॉ.म.पा.कल्याण.
- ४) पाणी पुरवठा विभाग, क.डॉ.म.पा.कल्याण.
- ५) प्रभाग क्षेत्र अधिकारी 'ड' प्रभाग क्षेत्र, क.डॉ.म.पा.कल्याण.